

क्र.टीआरएस १०८१/१२६१६५/फ-६,

महसूल व वन विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक २०.१०.१९८१.

प्रति,
मुख्य वनसंरक्षक,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय:- जंगलातील चोरटया तोडीच्या घटनांबाबत
शासनाला माहिती देण्याबाबत.

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अलिकडे राज्यातील जंगलात चोरटया तोडीचे प्रमाण खूपच वाढले असून, त्यामुळे वनसंपत्तीची मोठया प्रमाणावर हानी होत आहे, त्याचप्रमाणे अशा चोरटया तोडीशी संबंध असलेल्या गुन्हेगार व अथवा वन विभागाचे कर्मचारी यांच्याविरुद्ध कडक कारवाई केला जात नाही. त्यामुळे गुन्हेगार तर सुटून जातातच, पण चोरटया तोडीच्या प्रकरणांना आळा बसण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणून, आपल्याला अशी विनंती आहे की, चोरटया तोडीच्या घटना घडल्यास तिच्या संबंधी तपशीलवार माहिती शासनाला सोबतच्या प्रपत्रात प्रस्तुत करावी. त्याचप्रमाणे, आपण सर्व (Territorial) वनसंरक्षकांना अशी माहिती शासनाला ताबडतोब पाठविण्याबाबत (व तिची एक प्रतिलिपी आपल्याकडे पाठविण्याबाबत) सूचना द्याव्यात. अशा प्रकारची कारवाई हे पत्र निर्गमित झाल्यावर होणाऱ्या चोरटया तोडीच्या सर्व प्रकरणांच्या संदर्भात करण्यात यावी.

सोबत : प्रपत्र.

सही/-
(म.बा.सराफ)
अवर सचिव
महसूल व वनविभाग

प्रतिलिपी:- प्रपत्राच्या प्रतीसह : वनसंरक्षक, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर व औरंगाबाद यांना अग्रेषित.

-: प्र प त्र :-

जंगलातील चोरट्या तोडीचा तपशील व त्या संदर्भात केलेली कारवाई दर्शविणारे विवरणपत्र

१. चोरटी तोड झाल्याचा दिनांक :
२. चोरटी तोड पकडल्याचा दिनांक :
 - अ) एखादी तक्रार आल्यानंतर गुन्हा पकडण्यात आला काय?
 - ब) असल्यास ती तक्रार कोणाकडून व कधी आली? (नांव, दिनांक द्यावा)
 - क) तक्रार आली नसल्यास, ज्या अधिकाऱ्याने चोरटी तोड पकडली त्याचे नांव -
३. चोरटी तोड झालेल्या क्षेत्राचा तपशील (विभाग/उपविभाग, रेंज, राऊंड, श्रेणी-माला) (Felling Series) कूप क्रमांक, क्षेत्र (हेक्टर)
४. चोरट्या तोडीमुळे बाधित झालेले वनक्षेत्र व प्रतिहेक्टरी झालेल्या चोरट्या तोडीच्या बुडांची संख्या
५. पकडलेल्या चोरट्या तोडीच्या बुडांची संख्या:
 - अ) साग
 - ब) इंजायली
६. ज्या ठिकाणी चोरटी तोड झाली त्या ठिकाणी त्याची किंमत :
 - अ) साग
 - ब) इंजायली
७. परत मिळविलेल्या चोरट्या तोडीच्या लाकडाचा तपशील:
 - अ) प्रकार : इमारती लाकूड (अ) साग
 - ब) इंजायली/जळारु लाकूड/कोळसा/बांबू

टीप: वरील प्रकारचे साग व इंजायली असे भेदही दर्शवावेत.

८. गुन्हेगाराकडून परत न मिळू शकलेल्या लाकडाचा तपशील:
(वरील अ.क्र.७ प्रमाणे प्रत्येक बाबीचा तपशील द्यावा.)
९. गुन्हेगाराविरुद्ध केलेली कारवाई (गुन्हेगारांची संख्या, गुन्हा तडजोड केला का व असल्यास कोणत्या अटींवर किंवा खटला भरला असल्यास त्याचा दिनांक व गुन्हागाराला झालेली शिक्षा)
१०. चोरट्या तोडीत होत असणाऱ्या किंवा निष्काळजी असलेल्या वन कर्मचाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई (कर्मचाऱ्यांचे नावे केलेल्या कारवाईचा तपशील)
११. अशा तऱ्हेची चोरटी तोड होऊ नये म्हणून योजलेले प्रतिबंधक उपाय:

